

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत  
गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ  
करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सार्वजनिक आरोग्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: आशा -५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७**  
१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकूल इमारत  
नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००९.  
दिनांक : २० सप्टेंबर, २०२४

**वाचा :-**

१. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.बैठक-०२१९/प्र.क.१६९/आरोग्य-७  
दिनांक १६ सप्टेंबर, २०१९.
२. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.बैठक-०२१९/प्र.क.१६९/आरोग्य-७  
दिनांक ०७ जुलै, २०२०.
३. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.एनएचएम-११२१/प्र.क्र.६८/२१/ आरोग्य-७  
दिनांक ०९ सप्टेंबर, २०२१.
४. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.आशा-५६२२/प्र.क्र.२२६/आरोग्य-७ दिनांक  
१० एप्रिल, २०२३.
५. शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र. कोतवा-२०२४/प्र.क्र.१११/ई-१०, दिनांक  
२०/०२/२०२४.
६. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.आशा-५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७, दिनांक  
१४ मार्च, २०२४.

**प्रस्तावना :-**

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करीत असतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना संदर्भ क्र.(६) येथील शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या निधीतून अनुक्रमे रु.५०००/- व रु.१०००/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून रु.१०,०००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु.३०००/- असे एकुण रु.१३,०००/- इतके मानधन अदा करण्यात येते. तसेच, गटप्रवर्तकांना राज्य शासनाच्या निधीतून रु.७२००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु.८७७५/- अशी एकुण रु.१५,९७५/- इतके मानधन अदा करण्यात येते. संदर्भ क्र.(६) येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविकांना रु.५०००/- इतकी तर त्याचवेळी गटप्रवर्तकांना केवळ रु.१०००/-

इतकी वाढ मंजूर करण्यात आली आहे. सदर वाढीमध्ये असलेल्या मोठ्या तफावतीमुळे गटप्रवर्तकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच, सदर तफावत दूर करण्याबाबत वारंवार निवेदने प्राप्त होत आहे. तसेच, सद्यस्थितीत महागाईच्या निर्देशांकात होत असलेली वाढ तसेच, आरोग्य व पोषण यासंदर्भातील गटप्रवर्तकांची भुमिका व जबाबदारी विचारात घेवून गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय :-**

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

- (१) “गट प्रवर्तक” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ७२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ४०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
- (२) उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल, २०२४ या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
- (३) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.१७.५९ कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली.

०२. सदर योजना सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात दिनांक ०१/०४/२०२४ पासून अंमलात येईल व त्यानुसार गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक ०१/०४/२०२४ पासून २२१०H०१५ या लेखाशिर्षातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक ०५/०९/२०२४ रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०८१९१५०८०९६६१७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मिलिंद म्हैसकर)  
अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग,  
महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव (५ प्रती) (पत्राने)
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव (५ प्रती), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
३. सर्व मंत्री/ राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
४. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. सर्व सन्माननीय संसद सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य
६. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
७. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- १, महाराष्ट्र, मुंबई.
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
९. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई.
१०. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) २, महाराष्ट्र, नागपूर,
११. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
१२. महाप्रबंधक, मा. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई.
१३. प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
१४. प्रबंधक, मा. लोकायुक्त व मा. उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई.
१५. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
१६. मा. मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई,
१७. वित्त विभाग/ व्यय- १३, मंत्रालय, मुंबई-
१८. नियोजन विभाग / कार्यासन १४७२, मंत्रालय, मुंबई.
१९. सर्व विभागीय आयुक्त
२०. आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.

२१. सर्व जिल्हाधिकारी,
२२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२३. संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई
२४. संचालक (आरोग्य सेवा-२) आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे
२५. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई
२६. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे
२७. उप संचालक, सर्व मंडळ कार्यालये
२८. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, (FWB मार्फत)
२९. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, (FWB मार्फत)
३०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३१. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
३२. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे
३३. सर्व कोषागार अधिकारी
३४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती)
३५. भारती जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरेक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई -४०००२०
३६. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग दादर, मुंबई -४०००२५
३७. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रपती भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१.
३८. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०००१
३९. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई- ४००००१
४०. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही. पटेल रोड, मुंबई
४१. भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पार्टी, महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई
४२. सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व कार्यासने, मंत्रालय, मुंबई- ४००००१
४३. निवडनस्ती (कार्यासन आरोग्य-७).